GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED

Regd. Office: 73A SDF-III, SEEPZ, Andheri (East), Mumbai-400 096 Tel No: 022-44884488, Fax No: 022-28290603 CIN: L40109MH2006PLC163731

Website: www.giesl.in; E-mailto:linvestors@giesl.in;

October 28, 2021

BSE Limited	National Stock Exchange of India Ltd.			
Corporate Relationship Department	Exchange Plaza,			
P.J. Towers,	Bandra-Kurla Complex,			
Dalal Street, Fort,	Bandra (East)			
Mumbai - 400 001	Mumbai - 400 051			
Scrip Code: 533048	Symbol: GISOLUTION			

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication of Audited financial results for the second quarter and half year ended September 30, 2021.

Please find enclosed a copy of newspaper publication of Audited Standalone financial results of the Company for the second quarter and half year ended September 30, 2021 as published in the newspapers - The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi).

Request you to take the same on records.

Thanking You,

Yours faithfully, For **GI Engineering Solutions Ltd**

Pranjali Joshi

Company Secretary & Compliance Officer

Decoding the golden opportunity this festive season

BY TEJI MANDI

To many, the stock market is an alien subject. For most people, gold and fixed deposits remain the best investment options. In fact, India's consumption of gold is so massive that during January-March this year, it increased by 37% to 140 tonnes as compared to last year.

igital gold replaced physical gold during COVID-19 and garnered widespread popularity. This proves that despite any crisis in India, gold continues to be the most reliable investment option to date.

Digital Gold Hype

A decade back, digital gold didn't exist in the market and today, it is the flavour of the season. After fintech companies, traditional jewellers like Tanishq and Kalyan Jewellers are also planning to enter the digital gold space. So, what is it?

Digital gold is a tool that allows you to buy and sell pure gold in digital form at current market values. It isn't a deposit or a financial product. The gold you purchase is backed by actual gold and housed in a certified depository in your name. You may then exchange your digital gold for coins, bars, and jewellery at any moment and have it delivered to you. All you have to do now is pay making charges. Digital gold seems to be much handier for the high-tech generation for its sheer security and no-storage hassle, and hence the hype.

What's Sovereign

Net Profit / (Loss) for the period after

Extraordinary items#)
Total Comprehensive Income for the

period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) Paid up Equity Share Capital

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited

Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of ₹1/- each)(for

continuing and discontinued operations

any's website:-www.wardwizard.in

read with relevant rules issued thereunder.

nan1cial impact are published.

up to first three months of relevant period.

Place: Vadodara

tax (after Exceptional and/or

Face Value (in ₹)

Diluted Notes:

tejimandi Stock Investing, Simplified

Gold Bond Then?

SGBs are issued by the RBI at a discount to the current market price for a holding period of eight years. But there is a catch. SGBs cannot be cashed immediately. It's not as liquid as digital gold. However, it comes with two big benefits -2.5% interest/annum and tax-free status. Since it's a low-risk investment, investing in these bonds is considered to be safe because it's a regulated product and gold prices are always expected to go up in the long term. Passive investors who are not willing to take risks opt for SGBs

Which One Is Better For This Season?

Gold is the most desired asset that holds emotional and social value. If you are looking at it from an investment perspective, then digital gold is a good option, for the short term. If one wants to own it and make profits in the long term, then SGBs is the one for you. Depending on the time horizon, need and risk appetite, one can choose either of the gold assets. The important point to note here is to hold it because it diversifies your portfolio. Since it also acts as a hedge against inflation and is a stable investment option, it gives us higher profits.

Teji Mandi (TM Investment Technologies Pvt. Ltd.) is a SEBI registered investment advisor. Information in this article should not be construed as investment advice. Please visitwww.tejimandi.com to know more.

161.84

161.84

2563.82

The above is an extract of the detailed format of Quarterly and half year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and half

yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the

The Statement of audited Financial Result for the Quarter and half year ended 30th

September, 2021 have been reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on 26/10/2021.

The above standalone financial results have been prepared from the interim condensed

standalone financial statement which are prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind-AS) prescribed under Section 133 of the Company Act, 2013

In assessing the recoverability of receivables including unbilled receivables, contract

In assessing the recoverability of receivables including unbilled receivables, contract assets and contract costs, goodwill, intangible assets, and certain investments, the Company has considered internal and external information up to the date of approval of these standalone financial results including credit reports and economic forecasts. The Company has performed sensitivity analysis on the assumptions used herein, Based on the current indicators of future economic conditions. The Company expects to recover the carrying amount of these assets. The Company basis its assessment believes that the

probability of the occurrence of forecasted transactions is not impacted by COVID-19. The

probability of the occurrence or forecasted transactions is not impacted by COVID-19. The Company has also considered the effect of changes, if any, in both counter party credit risk and own credit risk while assessing hedge effectiveness and measuring hedge ineffectiveness and continues to believe that there is no impact on effectiveness of its hedges. The impact of COVID-19 remains uncertain and may be different from what had been estimated as of the date of approval of these standalone financial results and the

Company will continue to closely monitor any material changes to future economic

The Indian Parliament has approved the Code on Social Security, 2020 which would impact

the contributions by the Company towards Provident Fund and Gratuity, The Ministry of Labor and Employment has released draft rules for the Code on Social Security, 2020 on November 13, 2020, and has invited suggestions from stake holders which are under active consideration by the Ministry. Based on an initial assessment by the Company and its Indian subsidiaries, the additional impact on Provident Fund contributions by the Company and its Indian subsidiaries is not expected to be material, whereas. The likely additional impact on Gratuity liability contributions by the Company and its Indian subsidiaries is not expected to be material, whereas. The likely additional impact on Gratuity liability contributions by the Company and its Indian subsidiaries could

impact on Gratuity liability / contributions by the Company and its Indian subsidiaries could be material. The Company and its Indian subsidiaries will complete their evaluation once

the subject rules are notified and will give appropriate impact in the financial results in the

period in which, the Code becomes effective and the related rules to determine the

The Company has started constructing corporate office building which is treated as Capital WIP to the tune of ₹3.76 Cr. and Other Fixed Assets addition during the year of ₹2.15 Cr.

The Company has Forfeited 17800000 number of convertible equity warrants of ₹1/- each on preferential basis Amount of ₹44.50 Lakhs which is transferred to Securities Premiun

The Company has allotted converted Equity Warrants into Share Capital to the tune of

₹3.69 Cr on preferential basis to promoter/promoters group on 12th August, 2021. The Figures of three months ended 30/06/2021 and 30/09/2021, are arrived at as difference between audited Figures in respect of half Financial Year and Unaudited published figures

The previous period figures have been regrouped wherever necessary. There are no qualification in the Audit Report issued by the Auditor.

1.00

70.67

70.67

2194.32

1.00

Reliance firm makes open offer for Sterling and Wilson

AGENCIES

Reliance Group firm Reliance New Energy Solar has offered Rs 375 per share to acquire 4.91 crore shares of Sterling and Wilson Solar for over Rs 1,840 crore. The 4.91 crore shares constitute 25.9% equity stake or the entire public holding in Sterling and Wilson Solar Ltd.

Apart from Reliance New Energy Solar Ltd (RNESL), the other Reliance Group firms which would be persons acting in concert (PAC) are Reliance Industries Ltd (RIL) and Reliance Ventures Ltd, according to the draft letter of open offer.

As per the filing, Reliance New Energy Solar Ltd has issued a "draft letter of offer for open offer for acquisition of up to 4,91,37,420 fully paid-up equity shares of face value of Rupee one each representing the entire pub-



lic shareholding constituting 25.90% of the emerging Voting Capital of Sterling and Wilson Solar Ltd..." The shares will be acquired from the public shareholders by Reliance New Energy Solar Ltd together with Reliance Industries Ltd (PAC 1) and Reliance Ventures Ltd (PAC 2). On October 10, the company had announced that RNESL had executed definitive agreements with Shapoorji Pallonji and Company Private Ltd to acquire 40% stake post-money in SWSL.

RPower posts Rs 49 cr loss for Sept quarter

NEW DELHI: Reliance Power on Wednesday reported a consolidated net loss of Rs 49.05 crore for September quarter 2021 mainly due to lower revenues.

The company logged a profit of Rs 105.67 crore in the same quarter a year ago, a BSE filing said.

Total income stood at Rs 1,886.82 crore in the quarter under review. It was Rs 2,626.49 crore in the year-ago period.

The company said it is on track to reduce its debt by Rs 3,200 crore in this fiscal year. The group is engaged in only generation of power. Reliance Power is India's leading private sector power generation and coal

resources company.
It has one of the largest portfolios of power projects in the private sector, based on coal, gas, hydro and renewable energy, with an operating portfolio of 5,945

K V Kamath to head national infra bank

AGENCIES New Delhi

government Wednesday announced the appointment of veteran banker K V Kamath as chairperson of the newly set up Rs 20,000 crore development finance institution NaBFID to catalyse investment in the funds-starved infrastructure sector.

Parliament had in March cleared the National Bank for Financing Infrastructure and Development (NaBFID) Bill 2021 to support the development of long-term non-recourse infrastructure financing in India, including the development of the bonds and derivatives markets necessary for infrastructure financing.

"New approach to build-#AatmaNirbharBharat! Central Government has appointed Shri K. V.



Kamath to the post of Chairperson, Bank for Financing Infrastructure and Development, a newly set up DFI in India," Department of Financial Services (DFS), under the finance ministry, said in a tweet.

Kamath, the first head of the New Development Bank (NDB) set up by the BRICS group of countries, had completed his five-year tenure last year.

The 73-year-old banker began his career at erstwhile ICICI in 1971.

Coir Board Showroom Expo



(L TO R) S. BHARDWAJ, (CHIEF MANAGER, SBI), GEETA BHOIR (ZONAL DIRECTOR, COIR BOARD), SS GHADIGOANKAR (DGM, MTNL) AT COIR BOARD SHOWROOM EXPO, ANDHERI

ADB to give \$100 mn for Maha agri biz

NEW DELHI: The Asian Development Bank will provide a USD 100 million (around Rs 749 crore) loan to promote agribusiness network to boost farm incomes and reduce food losses in Maharashtra. ADB will also provide a USD 500,000 technical assistance (TA) grant from its Technical Assistance Special Fund and USD 2 million from the Japan Fund for Poverty Reduction on a grant basis to improve market linkages for FPOs. The agreement for the Maharashtra Agribusiness Network (MAGNET) project was signed between Rajat Kumar Mishra, Additional Secretary in Ministry of Finance for Government of India, and Takeo Konishi, Country Director of ADB's India Resident Mission. The ADB loan will help provide financing opportunities for farmer producer organizations (FPOs) and value chain operators (VCOs) through matching grants and financial intermediation loans.

MARKET WATCH

NIFTY 18211.00

Markets end in red on weak Asian cues; banking stocks hit

he benchmark indices ended the day's session on a negative note after a positive start and strong buying interest witnessed in PSU Banking Stocks with Nifty PSU Banks closing 2.05 percent up and Nifty 50 ending 0.31 percent down. The Banknifty corrected more than 300 points or 0.85 percent to close at 40,874.35 levels during the day.

Sensex was down 206.93 points or 0.34 percent at 61,143.33. The Nifty was down 57.40 points or 0.31 percent at 18211.00. About 1,672 shares have advanced, 1378 shares declined, and 109 shares are unchanged. On the sectoral front,

Nifty IT, PSUBANK and PHARMA were leading for the day while MET-AL, AUTO and ENERGY have shown profit booking. Stocks like, ASIAN-PAINTS, UPL, DIVIS-LAB & INFOSYS were the top performers while AXISBANK, BAJFI-NANCE, ONGC were the prime laggards. Asian Paints, UPL, Di-

vis Labs, Infosys and Cipla were among the major Nifty gainers. Losers included Axis Bank, Bajaj Finance, ONGC, Tata Motors and Bajaj Finserv.

Gaurav Udani, CEO & Founder, ThincRedBlu Securities, said, "Since the last few trading sessions, Nifty has been making lower Highs and lower lows, which is a bearish sign. Nifty closed negative by 100 points at 18,170 after taking resistance at 18,340. Nifty has support in 17,980 - 18,020 range and resistance in 18,320-18,340 range. Traders are advised to be cautious in long positions and maintain strict stoploss. Sachin Gupta, AVP, Re-

search, Choice Broking

said, "Technically, the Index has been trading in a bullish trend with Higher Highs and Higher Lows formation that suggests a bullish strength for the long term. On a four hourly chart, the index has traded above the Horizontal Line, which indicates a further support zone. Furthermore, the index has been trading with a positive crossover of 9*21 Moving Average, which can be considered a Bullish Crossover which shows a Bullish movement in the counter. At present, the Index has immediate support at 18,000 levels while resistance comes at 18,380 levels.'

Nagaraj Shetti, Technical Research Analyst, HDFC Securities, "The short term trend of Nifty remains choppy and the attempt of upside bounce from the support is lacking its strength. A sustainable move only above 18300-18350 is likely to open further upside for the market ahead. Further weakness from here could find the next lower support at 18K lev-Sahaj Agrawal, Head of

Research-Derivatives at Kotak Securities said, "Nifty traded with a positive bias for the medium term and is expected to test 18,700-19,000 levels. Since we are closer to medium-term targets advise leverage and aggression moderation for a long time. Support on the downside is seen at 17,800-levels with buying on aggressive corrections advisable.'

ASSY OF INDIA KUWAIT PUBLIC NOTICE **WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED** (Formlery known as Manvijay Development Company Limited) CIN: L35100MH1982PLC264042 Reg. Office: 401, Floor-4, 23/25, Dhun Building, Janmabhoomi Marg, Horniman Circle, Fort, Mumbai-400001 Corp. Office: C-222, GIDC Makarpura Industrial Estate, Vadodara-390010. Tel: 9727755083; Email: compliance@wardwizard.in; Website: www.wardwizard.in

Extract of Standalone Audited Fnancial Result for the Quarter and Half year ended 30th September, 2021 (₹. in Lakhs) Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or 1152.99 70.67 690.03 27.98 Extraordinary items#)
Net Profit / (Loss) for the period 235.27 70.67 27.98 305.94

27.98

27.98

219.432

10.00

232.51

232.51

2563.82

720.46

and Marriage Officer. Embassy of India, Kuwait. Fmail: cw2.kuwait(&mea.gov.in

NASHIK MUNICIPAL CORPORATION, NASHIK PUBLIC HEALTH ENGINEERING DEPARTMENT (WATER SUPPLY)

E Tender Notice No. 11/2021-22

Providing laying & jointing water distribution pipeline Public Health Engineering Department, (WS) Nashik Municipal Corporation, Nashik. The detailed tender notice, document would be available on www.mahatenders.gov.in

> Superintending Engineer, Public Health Engineering Department, (W.S.) Nashik Municipal Corporation, Nash

सर्व नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे.

Mr. Azim Salim Khan, son of Mr. Late Salim Khan, resident of Sayed Jafar Bunglow, Quresh Nagar, Kurla, Mumbai 70 and Ms. Gavlin Kaur Sawhney, daughter of Mr. Gurvinder Singh Sawhney, resident of A 92 Narang Colony, Janak Puri, New Delhi 29 Narang Colony, Janak Puri, New Delhi 58 both Indian nationals presently residing in Kuwait, have given notice of intended marriage between them under the Foreign Marriage Act, 1969. If anyone has any objection to the proposed marriage, he/she may file the same with the undersigned according to the procedure laid down under the Act/Rule within thirty days from the date of publication of this notice. Communications in this regard can be made by Email (ow2.kuwaitfflmea.gov.in)/ letters / telephonic calls (00965 - 22550171, 00965-22533125).

First Secretary (CA)

1) Nashik Municipal Corporation, Nashik invites bids for

जनसंपर्क/जा.क्र/३२१/दि.२७/१०/२०२१

CIN: L72200MH1999PLC119177 • Website: www.babaartslimited.com

Email: babaartslimited@yahoo.com / investors@babaartslimited.com • Tel No.022 2673 3131 • Fax: 022 2673 3375

EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021

			(o/(dopt = o/
Sr.	Particulars	Quarter	Half Year	Year
No.		Ended	Ended	Ended
		30.09.2021	30.09.2021	31.03.2021
		Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	143.19	467.96	1,451.82
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	31.55	206.54	321.90
3.	Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and /or Extraordinary Items)	31.55	206.54	321.90
4.	Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	16.73	162.48	280.36
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]	16.54	162.10	281.04
6.	Equity Share Capital	525.00	525.00	525.00
7.	Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	1,412.77
8.	Earnings Per Share (of Re.1/- each) for the continuing and discontinued operations			
	1. Basic :	0.032	0.309	0.534
	2. Diluted :	0.032	0.309	0.534

Notes

Place: Mumbai

Date: 26th October, 2021

1) The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter and half year ended on 30th September, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone quarterly results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company website (www.babaartslimited.com).

2) The above unaudited results for the quarter and half year ended 30th September, 2021 have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 26th October, 2021. The above results have been subjected to limited review by M/s. Arunkumar K. Shah & Co., Statutory Auditors of the

3) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, as amended from time to time and other recognised accounting practises and policies to the extent applicable For Baba Arts Limited

> Sd/ Gordhan P. Tanwani

Chairman & Managing Director Place: Mumbai DIN:00040942 Date: 26th October, 2021

KAYCEE INDUSTRIES LIMITED

CIN NO: L70102MH1942PLC0006482

Regd. Off.: Old kamani chambers, 32-Ramjibhai kamani marg, Ballard Estate, Mumbai-400001

Website: www.kayceeindustries.com Email id: harshal_patil@kayceeindustries.com Tel No.: 022 22613521 Fax No.: 22613521

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30,2021

ı	31.	Particulars	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
ı	No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
ı	1	Total Income from Operations	672.70	415.38	631.40	1,088.08	907.22	2,306.57
ı	2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
ı		Exceptional and/or Extraordinary items)	67.15	1.57	52.89	68.72	36.66	109.80
ı	3	Net Profit / (Loss) for the period before tax						
ı	l	(after Exceptional and/or Extraordinary items)	67.15	1.57	52.89	68.72	32.28	124.89
ı	4	Net Profit / (Loss) for the period after tax						
ı		(after Exceptional and/or Extraordinary items)	56.37	1.17	43.91	57.54	23.30	84.81
ı	5	Total Comprehensive Income for the period						
ı	l	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)						
ı		and Other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	-0.67	-	-2.17	-0.83
ı	6	Equity Share Capital	63.47	63.47	63.47	63.47	63.47	63.47
l	7	Reserves (excluding Revaluation Reserve)as shown in						
-	l	the Audited Balance Sheet of the previous year						1,421.37
_	8	Earnings Per Share (of Rs. 100 /- each)						
	l	(for continuing and discontinued operations) -						
	l	1. Basic:	88.81	1.84	69.18	90.66	36.71	133.62
		2. Diluted:	88.81	1.84	69.18	90.66	36.71	133.62
	Note	95:						

The above statement of standalone financial results were reviewed and recommended by the Audit Committee of the Board on 27th October, 2021 and

subsequently approved by the Board of Directors at their meeting held on 27 Oct 2021
The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (www.bseindia.com).

Date: 27th October, 2021

SD/-JITENDRA VAKHARIA DIRECTOR DIN NO.00047777

GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED

CIN: L40109MH2006PLC163731 Tel No.022-4488 4488, Fax No.022-28290603

Extract of statement of standalone audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 (Rs. in lacs) Quarter ended Half vear ended Year Ended Sr Particulars (Audited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) 20.22 1 Total income from operations (net) 2.97 Net Profit / (Loss) from ordinary activities (before tax exceptional and / or extra ordinary items) (0.63)(244.19)(0.64)0.01 (96.45)(96.73)Net Profit / (Loss) from ordinary activities before tax (after exceptional and / or extra ordinary items) 0.01 (0.63)(96.73)(244.19)Net Profit / (Loss) from ordinary activities after tax (after exceptional and / or extra ordinary items) (0.64)(96.73)(252.19)for the period Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for he period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (0.64)(96.45 (96.73 (252.19)Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each) 8 Other Equity (423.74) (270.54)(426.00)Earnings per Share (weighted average (Face value of Rs.10/- each) (For continued and discontinued operations) Basic EPS (Not Annualised) (0.01) 0.03 0.03 (2.93)(1.12)(1.12)(0.01)

The financial results for the quarter and half year ended September 30, 2021 have been reviewed by the Audit Committee. The Board of Directors at its meeting held on October 26, 2021 approved the same and its release. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Year ended financial Results filed with the Stock Exchange of the control of the detailed format of Quarterly/ Year ended financial Results filed with the Stock Exchange of the control of the detailed format of Quarterly/ Year ended financial Results filed with the Stock Exchange of the Control of theunder Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Year ended Financial Results are available on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchanges

(www.nseindia.com) and on the website of the Company (www.giesl.in.) The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rule 201 (IND AS) prescribed under section 133 of Companies Act 2013.

> For GI Engineering Solutions Ltd Managing Director DIN No: 00400366

Managing Director DIN: 07261150

For WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED

(Formerly known as Manvijay Development Company Limited

For and on behalf of the Boar

Yatin Sanjay Gupte

Regd Office: 73A SDF III, SEEPZ, Andheri (East), Mumbai - 400 096 website: www.giesl.in; E mail: investors@giesl.in



विरार (पश्चिम), शाखा, तळमजला, दुकान क्र. ३/११ सुयश बिल्डिंग, सरस्वती बाग, विवा कॉलेज रोड, विरार पश्चिम, जि. पालघर - ४०१३०३ दू : ०२५०-२५१२३९७, फॅक्स : ०२५०-२५१२३९६

(सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (२) अन्वये)

श्री. नागेंद्र कमलदेव सिंग आणि सौ. सरुज नागेंद्र सिंग : फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, बी विंग, प्रार्थना स्वप्नलोक रेसिडेन्सी. उमरोली. पालघर - ४०१४०१

महाशय/महोदया, सं: आमच्या आगाशी रोड शाखा विरार पश्चिम शाखेकडील पत सविधा

आम्ही विविध पत सविधांची मंजरी व मंजरीच्या शर्ती कळवणाऱ्या आमच्या दिनांक १८,०१,२०१६ च्या पत्र क डीबी/विरार/एचएसजी/जाने२/२०१६ संदर्भ देतो. वरील मंजुरीप्रमाणे तुम्ही येथे ह्यानंतर उल्लेख केल्याप्रमाणे तारण पुरविल्यानंतर पत सुविधा घेऊन त्यांचा उपयोग करण्यास सुरुवात केलीत. विविध कर्ज/पतसुविधांमधील सध्यार्च ु थकबाकी आणि अशा दायित्वासाठी बनविलेले तारण हितसंबंध खालीलप्रमाणे :

सुविधेचे स्वरुप आणि प्रकार	मर्यादा	व्याजदर	रोजीस थकबाकी (२७.०९.२०२१ रोजीस व्याज आणि अन्य आकार सोडून)				
गृह	₹.	۷.80%	रु. ८८८९४६/ – अधिक त्यावरील व्याज व				
कर्ज	९,९९,०००/-		अन्य आकार				
	तारणांच्या संक्षिप्त वर्णनासह तारण करार						

मर्जे क ४५६ महमली गाव उमरोली तालका व जिल्हा पालघर - ४०१ ४०४ येथील 'स्वप्नलोक रेसिडेन्सी' नावाच्या प्रकल्पातील 'प्रार्थना' नावाच्या इमारतीच्या बी विंग मधील २ ऱ्या मजल्यावरील ४३.१२ चौ. मी. मोजमापित फ्लॅट क्र

(मिळकतीच्या गहाणासाठी हे सांगण्यांत येते की, सर्व्हें क्र. ४५६, महसुली गाव उमरोळी, तालुका व जिल्हा पालघर -४०१ ४०४ येथील 'स्वप्नलोक रेसिडेन्सी' नावाच्या प्रकल्पातील 'प्रार्थना' नावाच्या इमारतीच्या बी विंग मधील २ ऱ्या मजल्यावरील ४३.१२ चौ. मी. मोजमापित फ्लॅट क्र. २०१.

तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वरील कर्जें/धकबाकीवरील व्याजाचे प्रदान काण्यांत कसुर केली आहे. तुम्ही २२.०१.२०२१ रोजी व त्यानंतर प्रदानाची नियत तारीख असलेल्या टर्म

तोन/डिमांड लोन्स चे होने भरण्यातही कसूर केली आहे. तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देश आणि मार्गदर्शक तत्वांप्रमार 30 ox २०२१ रोजीस तमच्या कर्ज खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट असे करण्यात आले. आम्ही वारंवार विनंत्या आणि मागण्या करूनही तुम्ही त्यावरील व्याजासह थकीत कर्जाची परतफेड केलेली नाही.

वरील परिच्छेद १ मध्ये वर्णन केलेल्या वेगवेगळ्या तारणांनी रितसर सरक्षित केलेल्या पत सविधांच्या संबंधात तमचे विश्व निर्मायण्यातील तुमची असमर्थता आणि तुमच्या खात्याचे नान-परफोर्मिंग ॲसेट म्हणून केलेले वर्गीकरण ध्यानात घेऊन, आम्ही याद्वारे तुम्हाला सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्थियल ॲसेटस् अँड ए-फोर्सिमेंट ऑफ सिस्युरिटी इंटरेस्ट ॲक्टर, २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (२) अन्यये तुम्हाला सूचना दें। आहोत आणि तुम्हाला ह्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत वरील परिच्छेद १ मध्ये दिल्याप्रमाणे रु. ८८८९४६ अशा एकूण रकमेचे बँकेग्रती तुमचे संपूर्ण दायित्व प्रदान करण्यास सांगत आहोत. आम्ही पुढे तुम्हाला सूचना देतो की, प्रदानाच्या तारखेपर्यंतच्या व्याजासह वरील रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केल्यास, आम्ही सदर ॲवटच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अन्वये किंवा कोणतेही अधिकार वापरण्यास मोकळे असू, ह्याची कृपया नोंद

कृपया ध्यानात ठेवावे की, संपूर्ण प्रदान होईपर्यंत प्रत्येक पत सुविधेसाठी वरील परिच्छेद १ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्य दराने व्याजाचे उपार्जन सुरू राहील.

आम्ही तुमचे लक्ष सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम १३ कडे वेधत आहोत. ज्यानुसार तुम्हाला आमची लेखी पूर्वपरवानगी घेतल्याखेरीज विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकार (नियमित कामकाजाव्यतिरिक्त अन्य मार्गान) वरील परिच्छेट १ मध्ये उलेख केलेल्या कोणत्याही तारण मनेचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध केला आहे. आस्ही पर हेही कळवतो की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) मधील वरील तरतुर्दीचे पालन न करणे हा ॲक्टच्या कलम २ अन्वये दंडनीय अपराध आहे.

अगन्त्री ५२०गन अगर्त्य अहि. आमही पुढे तुमचे लक्ष सदरह् अधिनियमाच्या कलम ६३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे ज्यानुसार तुम्ही खाजगीरित्या/प्रस्ताव/निविदा मागवून/जाहीर लिलावासाठी सूचना प्रकाशनाच्या तारखेपूर्व कोणत्याही वेळी थकबाकीसह एकत्रित बँकेने केलेला सर्वे परिव्यय, प्रभार आणि खर्चाची रक्कम तुम्ही भरणा केलीत तर तारण मत्ता विमोचित करू शकता. कृपया नोंद घ्यावी की, वरील नुसार सूचना प्रकाशित केल्यानंतर तारण मत्त विमोचित करण्याचा तुम्हाला हक्क राहणार नाही.

कृपया ध्यानात ठेवावे की, ही मागणी सूचना, आम्हाला येणे असलेल्या रकमांच्या संबंधात पुढील मागण्या ् स्यागान्या अधिकामण्यना प्रयोदित च महता न्यान्याहीप्रहीत अपलेल्या उपाययोजना किंता अन्य कोणलाही अधिकारांना बाधा येऊ न देता दिली आहे व असे अधिकार त्यागले असे समजू नये.

आपला विश्वार प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा

हिरो फिनकॉर्प लिमिटेड

नोंद्रणीकत कार्यालयः सीआयएनः यु७४८९९डीएल१९९१पीएलसी०४६७७४ नय: ३४, कम्युनिटी सेंटर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली- ११००५७ फोनः ०११-४९४८७१५०, फॅक्सः ०११-४९४८७१५०, ईमेल: litigation@herofincorp.com, वेबसाईट: www.he<u>rofi</u>n

कब्जा सूचना

((परिशिष्ट IV) नियम ८(१)) ज्याअर्थी, **हिरो फिनकॉर्प लिमिटेड (एचएफसीएल)**, नॉन बॅंकिंग फायनान्शिअल कंपनी प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) (यानंतर "**ॲक्ट**" असा उल्लेख) अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता नियम ३ अन्वये सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करूने दिनांक १७.०५.२०२१ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदारः

१. मे. सुप्रिम हॉस्पिटॅलिटी (कर्जदार), खार जिमखाना, १५ वा रोड, खार पश्चिम, मुंबई- ४०००५२ आणि तसेच येथे सी १४ फ्लॅट १०५, कलानेर, एमआयजी कॉलनी, म्हाडा ऑफिस जवळ, बांद्रा पूर्व, मुंबई

 श्री. प्रकाश डी शेट्टी (सह-कर्जदार), राहणार येथे सी १४ फ्लॅट १०५, कलानेर, एमआयजी कॉलनी, म्हाडा ऑफिस जवळ, बांद्रा पूर्व, मुंबई ४०००५१ तसेच येथे फ्लॅट क्र. २२४, २२ वा मजला, डी विंग, कल्पतरु टॉवर्स, अकुली रोड लगत, कांदिवली पश्चिम, मुंबई ४००१०१ आणि तसेच येथे फ्लॅट क्र. ८, ३ रा मजला, विक्रम अपार्टमेंट सीएचएसएल, प्लॉट क्र. ५१, गोविंद नगर, एक्सर रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई

३. **सौ. भारती प्रकाश शेट्टी (सह-कर्जदार),** राहणार येथे सी १४ फ्लॅट १०५, कलानेर, एमआयजी कॉलनी, म्हाडा ऑफिस जवळ, बाद्रा पूर्व, मुंबई ४०००५१ तसेच येथे फ्लॅट क्र. २२४, २२ वा मजला, डी विंग, कल्पतरु टॉवर्स, अकुली रोड लगत, कांदिवली पश्चिम, मुंबई ४००९०१

श्री. रोहन पी शेट्टी (सह-कर्जदार), राहणार येथे सी १४ फ्लॅट १०५, कलानेर, एमआयजी कॉलनी म्हाडा ऑफिस जवळ, बांद्रा पूर्व, मुंबई ४०००५१ तसेच येथे फ्लंट क्र. २२४, २२ वा मजला, डी विंग,

कल्पतरु टॉवर्स, अकुलीं रोड लगत, कांदिवली पश्चिम, मुंबई ४००१०१. यांना सूचनेत नम्द करण्यात आलेली रक्कम दि. १२.०४.२०२१ रोजी थकबाकी रु. २,७६,७४,४००.४०/- (रुपये दोन करोड शह्यातर लाख चौन्याहत्तर हजार चारशे आणि पैसे **वाळीस मात्र)** त्यासह लावलेले व्याज व इतर प्रभाराची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून साठ (६०)

दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सदर ॲक्टच्या कलम १३ पोट-कलम (४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांच

वापर करून सदर **२६ ऑक्टोबर, २०२१** रोजी घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकत यांच्याशी व्यवहार करू नये मिळकत यांच्याशी केलेला कोणताही व्यवहार एचएफसीएल रक्कम दि. १२.०४.२०२१ रोजी थकबाकी रु २,७६,७४,४००.४०/ - (रुपये दोन करोड शह्यात्तर लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे आणि पैसे चाळीस

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरत्दीनुसार कर्जदारांचे

१. गाव कांदिवली (पूर्व), मुंबई उपनगर जिल्हा येथे स्थित जमीन धारक सीटीएस क्र.१३४ ए ाई, १३४/एफफ/१, १३४/एफ/२, १३४ जीच्या प्लॉटवर बांधलेली अकुर्ली रोड लगत कांदिवली पूर्व, मुंबई ४००१०१ येथे स्थित कल्पतरू टॉवर सीएचएसएलच्या टॉवर डी, २२ व्य वापरण्याचा अधिकार.

२. नोंदणीकृत जिल्हा आणि उप जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मध्ये महसूल गाव तालका बोरिवली येथे स्थित असलेले आणि वसलेले प्लॉट धारक क्र. ५१, हिस्सा क्र. ४ सीटीएस क. ३१९(भाग) वर जमीनीच्या सादद प्लॉटवर विक्रम अपार्टमेंट नावे जात इमारतीमध्ये ३ ऱ्या मजल्यावर फ्लॅट क्र. ८, मोजमिपत ६०० चौ.यार्ड्स, ५०१.६६ चौ.मीटर्स

	सही/-
ठिकाण : मुंबई	प्राधिकृत अधिकारी
दिनांक: २६.१०.२०२१	हिरो फिनकॉर्प लिमिटेड
1000	द्र.: ०११-४९४८७१५० फॅक्स: ०११-४९४८७१९७



विरार (पश्चिम), शाखा, तळमजला, दकान क्र. ३/११ सुयश बिल्डिंग, सरस्वती बाग, विवा कॉलेज रोड, विरार पश्चिम, जि. पालघर - ४०१३०३ दू : ०२५०-२५१२३९७, फॅक्स : ०२५०-२५१२३९६

ईमेल : virarw@bankofbaroda.com

शिआयआरडब्ल्युःएडीव्हीः१२० कर्जदारांना सूचना (सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (२) अन्वये)

बंड पांडरंग कदम : फ्लॅट क्र. ०४, तळमजला, संत तुकाराम अपार्टमेंट, संत नगर, मनवेलपाडा, विरार पूर्व

सं: आमच्या आगाशी रोड शाखा विरार पश्चिम शाखेकडील पत सुविधा आम्ही विविध पत सुविधांची मंजुरी व मंजुरीच्या शर्ती कळवणाऱ्या आमच्या दिनांक २८.०३.२०० पत्राचा संदर्भ देतो.

वरील मंजरीप्रमाणे तम्ही येथे ह्यानंतर उलेख केल्याप्रमाणे तारण परविल्यानंतर पत सविधा घेऊन त्यांचा उपयोग करण्यास सुरुवात केलीत. विविध कर्ज/पतसुविधांमधील सध्याची थकबाकी आणि अशा दायित्वासाठी बनविलेले तारण हितसंबं

सुविधेचे स्वरुप आणि प्रकार	मर्यादा	व्याजदर	रोजीस थकबाकी (२७.०९.२०२१ रोजीस व्याज आणि अन्य आकार सोडून)			
गहाण	₹.	9.24%	रु. ५७९८५१/ – अधिक त्यावरील व्याज व			
कर्ज	८,००,०००/-		अन्य आकार			

पलॅट क्र. ०४, तळमजला, संत तुकाराम अपार्टमेंट, संत नगर, स. क्र. २२६(पी), २३८/५, मनवेलपाडा, विरार पूर्व

(मिळकतीच्या गहाणासाठी हे सांगण्यांत येते की, फ्लॅट क्र. ०४, तळमजला, संत तुकाराम अपार्टमेंट, संत नगर, स. ब्र . २२६(मी), २३८/५, मनवेलपाडा, विरार पूर्व, ता. वसई, जि. पालघर २. वुम्हाला माहिती आहे, तुम्ही ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वरील कर्जें/थकवाकीवरील व्याजाचे

प्रदान करण्यांत कसुर केली आहे. तुम्ही २७.०२.२०२१ रोजी व त्यानंतर प्रदानाची नियत तारीख असलेल्या टर्म

लोन/डिमांड लोन्स चे हमे प्रदान करण्यातही कसूर केली आहे. ३. तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी, रिझर्व्ह बैंक ऑफ इंडियाच्या निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे ु ३१.०५.२०२१ रोजीस तुमच्या कर्ज खात्याचे वर्गीकरण नॉन–परफॉर्मिंग ॲसेट असे करण्यात आले. आम्ही वारंवार विनंत्या आणि मागण्या करूनही तम्ही त्यावरील व्याजासह थकीत कर्जाची परतफेड केलेली नाही.

वरील परिच्छेद १ मध्ये वर्णन केलेल्या वेगवेगळ्या तारणांनी रितसर सुरक्षित केलेल्या पत सुविधांच्या संबंधात तुमचे दायित्व निभावण्यातील तुमची असमर्थता आणि तुमच्या खात्याचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून केलेले वर्गीकरण ध्यानात घेऊन, आम्ही याद्वारे तुम्हाला सिक्य्रिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (२) अन्वये तुम्हाला सूचना देत आहोत आणि तम्हाला ह्या सचनेच्या तारखेपासन ६० दिवसांत वरील परिच्छेद १ मध्ये दिल्याप्रमाणे रू. ५७९८५१ लाख अशा एकूण रकमेचे बँकेप्रती तुमचे संपूर्ण दायित्व प्रदान करण्यास सांगत आहोत. आम्ही पुढे तुम्हाला सूचना देतो की, प्रदानाच्या तारखेपर्यंतच्या व्याजासह वरील रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केल्यास, आम्ही सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अन्वये किंवा कोणतेही अधिकार वापरण्यास मोकळे अस. ह्याची कपय

कृपया ध्यानात ठेवावे की, संपूर्ण प्रदान होईपर्यंत प्रत्येक पत सुविधेसाठी वरील परिच्छेद १ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्य दराने व्याजाचे उपार्जन सरू राहील.

आम्ही तुमचे लक्ष सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम १३ कडे वेधत आहोत. ज्यानुसार तुम्हाला आमर लेखी पूर्वपरवानगी घेतल्याखेरीज विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे (नियमित कामकाजाव्यतिरिक्त अन्य मार्गाने) वरील परिच्छेद १ मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध केला आहे. आम्ही पर्वे हेही कळवतो की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) मधील वरील तरतुदींचे पालन न करणे हा ॲक्टच्या कलम २९ अन्वये दंडनीय अपराध आहे.

आम्ही पढ़े तमचे लक्ष सदरह अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतदींकडे वेधण्यात येत आहे. ज्यानुसार तुम्ही खाजगीरित्या/प्रस्ताव/निविदा मागवून/जाहीर लिलावासाठी सूचना प्रकाशनाच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी थकबाकीसह एकत्रित बँकेने केलेला सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चाची रक्कम तुम्ही भरणा केलीत तर तारण मत्ता विमोचित करू शकता. कपया नोंद घ्यावी की, वरील नसार सचना प्रकाशित केल्यानंतर तारण मत्त विमोचित करण्याचा तुम्हाला हक राहणार नाही.

कृपया ध्यानात ठेवार्वे की, ही मागणी सूचना, आम्हाला येणे असलेल्या रकमांच्या संबंधात पुढील मागण्या करण्याच्या अधिकारापरत्या मर्यादित न राहता. त्याच्याहीसहीत असलेल्या उपाययोजना किंवा अन्य कोणत्याही अधिकारांना बाधा येऊ न देता दिली आहे व असे अधिकार त्यागले असे समजू नये

आपला विश्वार प्राधिकत अधिकारी, बँक ऑफ बडोदा

नाशिक महानगरपालिका, नाशिक सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पाणी पुरवठा) (सन २०२१-२०२२)

*	जाहिर ई–र्नि	वेदा सूचना क्रमांव	5-99	
अ.	कामाचे नाव	प्राकलन र.रु.		निविदा संच किंमत
क्र.			मुदत	र.रू.जी.एस.टी. सह
٩	सातपुर विभागातील प्र.क्रं.९ मधील विविध ठिकाणी	२,४९,५५,८१७/-	१८ महिने	२३६० +९०
	पिण्याच्या पाईप लाईन टाकणे.			

ऑनलाईन ई निविदा विक्री व स्विकृती मनपा वेबसाईट <u>http://mahatenders.gov.in</u>

कोरे निविदा संच अ.क्रं.१ विक्री दि.०१/११/२०२१ ते १६/११/२०२१

२. निविदा पुर्वक बैठक (प्रिबिड) दि.०९/११ /२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता मा. अधिक्षक अभियंता पापुवि, मनपा यांचे कार्यालय राजीव गांधी भवन नाशिक येथे राहील.

३. अ.क्रं.१ साठी ई-निविदा स्विकृती दि.१६/११/२०२१ दुपारी ३.०० वाजेपर्यंत

४ ऑनलाईन सादर केलेली अ.क्रं.१ च्या निविदा दि.१७/११/२०२१ रोजी दपारी ३.०० वाजेनंतर शक्य झाल्यास कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा यांचे समक्ष उघडण्यात येतील.

कोणतेही कारण न देता एक किंवा सर्व निविदा नाकारण्याचा किंवा स्विकारण्याचा हक्क मा. आयुक्त सो, मनपा यांनी राखुन ठेवला आहे.

जनसंपर्क/जा.क्र/३२१/दि.२७/१०/२०२१ पाच्या टाक्या ओव्हर प्लो होणार नाही याची दक्षता घ्यावी व

xxx/-अधीक्षक अभियंता

सार्व.आरोग्य अभियांत्रिकी विभाग,पाणी पुरवठा नाशिक महानगरपालिका, नाशिक. टाक्या ओव्हर प्लो होऊ नये यासाठी व्हॉल्व व लेव्हल सेरसरचा वापर कराव

RELIANCE

RELIANCE POWER LIMITED

CIN: L40101MH1995PLC084687

Registered Office: Relignce Centre, Ground Floor, 19, Walchand Hirachand Marg Ballard Estate, Mumbai - 400 001. Tel: 91 22 43031000 Fax : 91 22 43033166 wer co in Fmail- reliance

A. Extract of the Consolidated Financial Results for the Quarter Ended September 30, 2021

Sr.		Quarter Ended Year E		
No.	Particulars .	September	September	March
	Turnouis	30, 2021	30, 2020	31, 2021
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	1,88,682	2,62,649	8,38,860
2	Profit before exceptional items and tax	(830)	27,328	40,775
3	Net Profit for the year before tax (after exceptional items)	(830)	27,328	41,217
4	Net Profit/(Loss) for the year after tax (after exceptional items)	(4,905)	10,567	22,863
5	Total Comprehensive Income for the year	484	16,785	45,504
6	Paid-up Equity Share Capital (Par value of Rs. 10 each)	3,40,013	2,80,513	2,80,513
7	Earnings Per Share (Face value of Rs. 10 each)			
	(for continuing and discontinuing operation)			
	(a) Basic (Rs.)	(0.152)	0.377	0.815
	(b) Diluted (Rs.)	(0.131)	0.377	0.815
	(Not annualised for quarter and half year ended)			

B. Extract of the Standalone Financial Results for the Quarter Ended September 30, 2021

	Rupees in lakhs					
Sr.		Quarte	r Ended	Year Ended		
No.	Particulars	September	September	March		
	Turncolars	30, 2021	30, 2020	31, 2021		
		Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Revenue	5,372	19,558	52,212		
2	Profit / (Loss) before exceptional items and tax	(5,927)	8,007	5,534		
3	Profit / (Loss) before tax (after exceptional items)	(5,927)	8,007	5,534		
4	Profit / (Loss) after tax (after exceptional items)	(5,927)	8,007	5,534		
5	Total Comprehensive Income/ (Loss)	(1,967)	10,350	7,972		
6	Paid up Equity Share Capital	3,40,013	2,80,513	2,80,513		
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	5,98,370	6,21,320	6,08,151		
8	Security Premium Account	11,05,454	11,05,454	11,05,454		
9	Net worth	13,32,692	13,00,105	12,86,933		
10	Outstanding Debt	6,16,603	6,71,527	6,73,377		
11	Debt Equity Ratio	0.46	0.52	0.52		
12	Earnings Per Share (Face value of Rs. 10 each)					
	(For continuing and discontinuing operations)					
	Basic	(0.184)	0.285	0.197		
	Diluted	(0.158)	0.285	0.197		
	(Not annualised for quarter and half year ended)					
13	Capital Redemption Reserve	-	-	-		
14	Debenture Redemption Reserve	4,683	4,683	4,683		
15	Debt Service Coverage Ratio	0.23	1.45	0.92		
16	Interest Service Coverage Ratio	0.41	1.78	1.13		
C. T	The consolidated financial results of the Group have been pre	pared in accordance	e with the Con	panies (Indiar		

Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013.

The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter ended September 30, 2021 drawn up both on a Standalone and Consolidated basis, filed with Stock Exchanges on October 27, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Standalone and Consolidated) for the guarter ended September 30, 2021 are available on the Company's website, www.reliancepower.co.in and on the website of the Stock Exchanges, www.bseindia.com and www.nseindia.com

Place: Mumbai Date: October 27, 2021

केसी इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन क्र.: एल७० १० रएमएच१९४२पीएलसी००६४८२ नों. का.: ओल्ड कमानी चेंबर्स, ३२–रामजीभाई कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई–४००००१

वेबसाईटः www.kayceeindustries.com ईमेल आयडीः harshal_patil@kayceeindustries.com दू. क्र.: ०२२ २२६१३५२१, फॅक्स क्र.: २२६१३५२१ ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षासाठी अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा (₹ लाखात)

	अन्.		संपलेली तिमाही			संपलेले र	संपलेले वर्ष	
	अनु. क्र.	तपशील	३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	30.09.7079	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१
	911.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
	१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	६७२.७०	४१५.३८	६३१.४०	१,०८८.०८	९०७.२२	२,३०६.५७
	?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	६७. १५	१.५७	42.28	६८.७२	३६.६६	१०९.८०
	¥	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	६७.१५	१.५७	42.69	६८.७२	३२.२८	१२४.८९
	8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	५६.३७	१.१७	४३.९१	५७.५४	२३.३०	८४.८१
	ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	0,00	0,00	-०.६७	_	-2.86	-0.6
	Ę	समभाग भांडवल	६३.४७	६३.४७	६३.४७	६३.४७	६३.४७	६३.४७
	b	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)						१,४२१.३७
	۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १००/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) १. मूलभूतः	65.53	8.68	६९.१८	९०.६६	३६.७१	१३३.६२
		२. सौम्यिकृतः	८८.८१	8.68	६९.१८	९०.६६	३६.७१	१३३.६२

.... अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा वरील विवरण लेखापरिक्षण समितीद्वारे २७ ऑक्टोबर, २०२१ रोजी पुनर्विलोकन आणि शिफारस केला आहे, आणि त्यानंतर २७ ऑक्टोबर, २०२१ रोजी

झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत वरील निष्कर्ष मंजुर केले. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची www.kayceeindustries.com व स्टॉक एक्सचेंजेस आणि सचिबध्द मंडळाची (www.bseindia.com) वेबसाईटस वर उपलब्ध आहे.

संचालव

दिनांकः २७ ऑक्टोबर, २०२१ डीआयएन क्र. ०००४७७७७

ठिकाणः मुंबई

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

नोंदणी. आणि प्रशासकीय कार्यालय : ५ वा मजला, मोगावीरा भवन, एम.व्ही.एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, वीरा देसाई रोडलगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८

मागणी सूचना

दी मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील तपशिलानुसार सदर सूचना जारी केल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रकमेची मागणी करण्यासाठी खालील नमूद कर्जदार/हमीदारांना सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) च्या अनुपालनामध्ये मागणी सूचना जारी केलेली आहे. सूचनेचे सदर प्रकाशन हे खालील कर्जदार आणि हमीदारांच्या माहितीसाठी करण्यात येत आहे.

l	अ.	कर्जदार/		मागणी सूचना तारीख आणि	स्थावर मिळकर्तीचे वर्णन आणि तारण
l	क्र.	हमीदारांचे नाव		थकबाकी रक्कम	मत्तेचे मालक
l	٤.	श्री. सन्वार मन्वार शेख		२०/१०/२०२१	श्री. सन्वार मन्वार शेख
l	٦.	सौ. अंजुम सन्वार शेख		आणि	सौ. अंजुम सन्वार शेख-
l	₹.	श्री. दानिश सन्वार शेख		रु. १६,३१,८२२.२१	फ्लॅट क्र. ०४, तळ मजला, बी विंग, सी व्ह्यु
l			–कर्जदार	(३१/०७/२०२१ रोजीस च्यासह	को-ऑप हाऊ लि., आर.एन.पी पार्क,
l	۶.	श्री. मोह. फारुख खाजु पवार		०१/०८/२०२१ पासून पुढील व्याज)	भाईंदर(पूर्व), ठाणे-४०१ १०५.
l	٦.	श्री. इमरान रईश अहमद शेख			
l			–हमीदार		

कर्जदार/हमीदार यांना याद्वारे कळविण्यात येते की, जर सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांत वरील नमूद रक्कम कर्जदार/हमीदारांनी चुकती केली नाही तर बँकेचे प्राधिकृत अधिकारी सरफैसी ॲक्टच्या तरतुदीन्वये वरील नमूद गहाण मिळकत/तारण मत्तेचा कब्जा घेतील आणि त्यानंतर लिलाव करतील.

कर्जदार/हमीदार यांना बँकेची लेखी पूर्व सहमती प्राप्त केल्याशिवाय वरील नमूद तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने हस्तांतर करण्यासाठी सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये प्रतिबंध सुद्धा करण्यात येत आहे. सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२)

कर्जदार/हमीदार यांना कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडून कलम १३(२) अन्वये मूळ सूचना प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

दिनांक: २७.१०.२०२१ ठिकाण : मुंबई

सही / -प्राधिकृत अधिकारी

ARTS LIMI

Regd. Office: 3A, Valecha Chambers, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 CIN: L72200MH1999PLC119177 • Website: www.babaartslimited.com

Email: babaartslimited@yahoo.com / investors@babaartslimited.com • Tel No.022 2673 3131 • Fax: 022 2673 3375

EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021

(Rs. In Lakh except EPS)					
Sr.	Particulars	Quarter	Half Year	Year	
No.		Ended	Ended	Ended	
		30.09.2021	30.09.2021	31.03.2021	
		Unaudited	Unaudited	Audited	
1.	Total Income from Operations	143.19	467.96	1,451.82	
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	31.55	206.54	321.90	
3.	Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and /or Extraordinary Items)	31.55	206.54	321.90	
4.	Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	16.73	162.48	280.36	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]	16.54	162.10	281.04	
6.	Equity Share Capital	525.00	525.00	525.00	
7.	Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	1,412.77	
8.	Earnings Per Share (of Re.1/- each) for the continuing and discontinued operations				
	1. Basic :	0.032	0.309	0.534	
	2. Diluted :	0.032	0.309	0.534	

Place: Mumbai

1) The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter and half year ended on 30th September, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone quarterly results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company website (www.babaartslimited.com).

2) The above unaudited results for the quarter and half year ended 30th September, 2021 have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 26th October, 2021. The above results have been subjected to limited review by M/s. Arunkumar K. Shah & Co., Statutory Auditors of the

3) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, as amended from time to time and other recognised accounting practises and policies to the extent

For Baba Arts Limited

Gordhan P. Tanwani **Chairman & Managing Director**

Date: 26th October, 2021 DIN:00040942

जीआय इंजिनिअरिंग सोल्युशन्स लिमिटेड

नोंद. कार्यालय : ७३ए एसडीएफ-॥, सीप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९६, सीआयएनः एल४०१०९एमएच२००६पीएलंसी१६३७३१, दूर. क्र. ०२२-४४८८ ४४८८, फॅक्स क्र. ०२२-२८२९०६०३ संकेतस्थळ : www.giesl.com, ई-मेलः investors@giesl.com

							(रु. लाखात)	
	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले वर्ष		
अ.		३०-सप्टें२०२१	३०-जून-२०२१	३०-सप्टें२०२०	३०-सप्टें२०२१	३०-सप्टें२०२०	३१ -मार्च-२०२१	
क्र.		(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
		₹	₹	₹	₹	₹	₹	
१	परिचालनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	२.७४	२.९७	२.४७	4.68	५.६५	२०.२२	
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्व)	(0,5,8)	0.08	(९६.४५)	(\$3.0)	(९६.७३)	(२४४.१९)	
ş	करपूर्व निव्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(0.58)	0.08	(९६.४५)	(०.६३)	(९६.७३)	(१४४.१९)	
8	करोत्तर निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(0.58)	7.90	२.२६	२.२६	(१६.७३)	(२५२.१९)	
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)							
Ę	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(०.६४)	2.90	(९६.४५)	२.२६	(९६.७३)	(२५२.१९)	
Ø	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/-)				८६१.१९	८६१.१९	८६१.१९	
6	अन्य समभाग				(४२३.७४)	(२७०.५४)	(४२६.००)	
٩	प्रति समभाग प्राप्ती (भारित सरासरी) (दर्शनी मूल्य रु. १०/– प्रत्येकी) (अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता)							
	मुलभूत ईपीएस (अवार्षिक)	(०.०१)	٤٥.٥	(१.१२)	۶٥.٥	(१.१२)	(२.९३)	
		 	1					

सौम्यिकृत ईपीएस (अवार्षिक)

ठिकाण : मुंबई

6.0€ ९. २. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्ष लेखापरिक्षिण समितीकडून पुनर्विलोकित करण्यात आले. २६ ऑक्टोबर, २०२१ रोजी झालेल्या

(०.०१)

(१.१२)

बैठकीत संचालक मंडळाने ते व त्याच्या प्रकाशन मसुद्यास मंजुरी दिली सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ च्या रेग्यलेशन् ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या तिमाही/वर्ष समाप्तीच्या वित्तीर निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही/वर्ष समामीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.giesel.in) वर उपलब्ध आहेत.

सदर विवरण कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अन्वये सुपविण्यात आले प्रमाणे कंपनीज (इंडियन ॲकाऊंटींग स्टॅंडर्ड्स) रूल २०१५ ला अनुसरून बनविण्यात आला आहे जीआय इंजिनिअरिंग सोल्यशन्स लिमिटेडकरित

6.03

(१.१२)

(२.९३)

माजिट मलिक

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन : ००४००३६६

दिनांक : २६ ऑक्टोबर, २०२१

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

Regd. Off.: 2nd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02 Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1st Lane Ambawadi, Ahmedabad. Gujarat-380006 • Phone: +91-6359637788 • CIN: L29110MH1995PLC085738 Email: investor.relations@kashyaptele-medicines.com • Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021 (As per Schedule III Companies Act, 2013 & IND-AS) (Rs. in Lakhs except EPS)

(1.6. III Editio Cit									
		Quarter	Ended (Star	ndalone)	Half Year Ended		Year Ended		
Sr. No.	Particulars	30/09/2021 Unaudited	30/06/2021 Unaudited	30/09/2020 Unaudited	30/09/2020 Unaudited	30/09/2020 Unaudited	31/03/2021 Audited		
1.	Total income from Operations	4.75	5.00	4.75	9.75	9.99	18.54		
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax Exceptional items and/or Extraordinary items)	0.56	0.90	0.09	1.46	1.80	1.49		
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items	0.56	0.90	0.09	1.46	1.80	1.49		
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items and/or Extraordinary items)	0.44	0.69	0.07	1.13	1.39	1.10		
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	0.44	0.69	0.07	1.13	1.39	1.10		
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.1/-each)	477.22	477.22	477.22	477.22	477.22	477.22		
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year	_	ı	ı	ı	-	(237.79)		
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not annualised 1. Basic 2. Diluted	0.001	0.001	0.000	0.002	0.003	0.002		

Notes:

Place: Ahmedabad

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the second quarter and half year ended 30thSeptember, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the

Company (www.kashyaptele-medicines.com). The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

The above Unaudited Financial Results of the Company for the second quarter and half year ended 30th September, 2021have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 27th October, 2021.

The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial

Results for the second quarter and half year ended 30th September, 2021in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015.

5. The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable. For, Kashyap Tele-Medicines Limited Date: 27-10-2021 On behalf of Board of Directors

Raghav Agrawal

Director/ Chief Financial Officer DIN: 02264149